

CONTENTS OF MARATHI PART - III

अ.क्र.	लेखा आणि लेखकांचे नाव	पृष्ठ क्र.
१	मराठा समाज : एक अभ्यास कहत्ये योगेश बाबासाहेब	१-८
२	उपरामधाद मिळालील मध्युगीन जागत्यवस्थापन : एक पेटिहासिक अभ्यास भाऊसाहेब झीसेशाव हुंते डॉ. प्रशांत अर्जुनराव सावले	९-१०
३	मराठा सामाजिकील व्यापार, वाणिज्य, लातान, प्रशासन उंटीण अंतर्गटीच संबंध प्रा. मलामधुरे फुलचंद प्रा. वाटोरे सुनिता	११-१२
४	शिवकालीन न्यायव्यवस्था (इ. स. १६३० ते १६८०) प्रा. बच्चाव अर्चना चालचंद	१३-१४
५	मराठे शाळीतील प्रशासन व्यवस्था प्रा. डॉ. विरेशाह लक्ष्मीकूल	१५-१६
६	मराठा आरहण ; प्रश्न भुकेचा आहे ही..! डॉ. गणेश घोडिले	१७-१८
७	मराठा समाज : जाती व्यवस्था आणि बलुतेदारी पद्धत किशोर भीमराव भट्टे	१९-२०
८	छ. शिवरायांचा गुरु व शासनप्रवृत्ती दृष्टिकोन प्रा. डॉ. दत्ता ना. कुंदेलावाड	२१-२२
९	पांडिं साहेल्य व सेवकी दारसार संबंध डॉ. संदीप अर्जुनराव बनसोहे शीलव विहुलराव होंगरे	२३-२६
१०	मराठा सामाज्य व लोकसाहित्य डॉ. सविता खोकले	२७-३१
११	छडपाती शिवाजी महाराज आणि मुस्लिम वंश : सलोखाळचे संबंध पाठगे गौहम व्यंकटी	३२-३४
१२	मराठा सामाज्य : हीतवर वराणकातील वर्तविगार, सिलयांचे योगदान मदन मानसिंग चव्हाण	३५-३९

१. पालि साहित्य व संस्कृती परस्पर संबंध

डॉ. संदीप अर्दुनशय बनारोडे

मार्गदर्शक, सहाव्यक प्राध्यापक, मराठी विभाग प्रभुत्व, र. च. अद्वृत कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, गेवराई, ता.

गेवराई, जि. बोड.

श्रीला विठ्ठलराव ढोंगरे

मंशोधिका, पालि थ्रीएच बुविद्याम विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद,

सर्व पापमया नाश करणे, पुण्याचा (सत्कर्माचा) संचय करणे आपल्या चित्राचे सुधीकरण करणे हीच बुद्धाची शिक्षण
आहे हेच बुद्धाचे शासन आहे.

जगतील सगळ्या माणसांना विष्ववैशुद्धाची शिक्षणकृत देण्याची असेल तर त्याला भारताच्या गौरवमय इतिहासाचे
अध्ययन करून लागेल. मीत्रे, करुणा, मुदिता आणि उपेक्षेला जाणून उच्च-निच अथवा सुषमा-सुवृत्ताची भावना त्यातून समानतेचा
मार्ग फलवाऱ्या लागेल. जगात एक बोढ संस्कृतीला प्रसारित करण्याच्या पालि साहित्याची ओळख करून यावाची असेल अथवा
दुःखसंतप्त जीवनात्ता सुखी आणि शीतीपूर्व वनविषयासाठी आणि उत्थानाच्या मार्गाकडे ज्ञाण्यासाठी प्रत्येक मानवाला
त्रिपिटकाचा आश्रय घ्यावा लागेल. भगवान बुद्धाच्या अमृतमय बाणीचे रसास्वादन करीत त्यांच्या आश्रयाचे सुख प्राप्त करून
घ्यावयाचे असेल तर त्रिपिटकाचे एकमात्र साधन आहे. तोध एक महीणदी आहे. ज्यामुळे जीवनातील सर्व दुःख नष्ट होका
शकतात.

तथागत भगवान बुद्धाने 'सद्गम' बहुनांच्या हितासाठी, बहुनांच्या सुखासाठी लोकांवर अनुकूल्या करण्यासाठी
'लोकभाष्ट' अनेक प्रकरे हातजावून सांगितलेला होता. सुख धम्य प्रत्येक माणसापर्यंत पोहोचला पाहिजे. हिच त्यांची अभिलाषा
होती. म्हणून त्यांनी भिजवून आदेश दिला की, "अनुजानामि भिक्खुवे सकाय निरुत्तिया बुद्धवचनं परियापुणितं" शिक्खांनो
आपआपल्या भाषेत बुद्ध वचन शिकण्याची मी अनुशः देत आहे.

पालि साहित्य हे प्राचीन साहित्य आहे. यामध्ये इ.स. पूर्वी पाचव्या-सहाव्या शतकापासून तर इ.स. सहाव्या-सातव्या
शतकापर्यंत संपूर्ण इतिहास अंतर्भूत आहे. त्यामध्ये सामाजीक चाची, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक, भौगोलिक च ऐतिहासिक
चाचीचा परस्पर संबंध व समतोल पहिल साहित्यात आलेला आहे.

पालि साहित्य हे प्राधुर्भावाने तीन पिटकात अंतर्भूत आहे. १) सुत्तपिटक, २) विनयपिटक, ३) अभिधम्मपिटक अशा
प्रकारे तीन पिटकामध्ये पालि साहित्य हे संरक्षित आहे. त्याच प्रमाणे या त्रिपिटका व्याख्यित अनुपिटक, साहित्य, अद्वृत, आवृत्ता,
टीका ग्रंथ, पालि वंस साहित्य, काव्य साहित्य.

झोलोच्या दृष्टीने पालि त्रिपिटकाचे नक्त अंगामध्ये विभाजन केले गेले असून त्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत.

i. सुत्त = गद्य उपदेश

२. नेत्र्या = गद्य आणि पद्य असला दोहांचे मिश्रितउपर्युक्त
३. चेत्याकरण (व्याकरण) = व्याख्या अथवा टीका
४. गाथा = गाथा
५. उदान = सामग्रीभित उडळी
६. इतिवृत्तक = संक्षिप्त व्याख्यान, ज्याचा प्रारंभ वृत्त हेतु भगवता या शब्दानी होतो.
७. ज्ञातक = कुट्टाच्या पूर्वजन्माच्या कथा
८. अव्यूतधम्य = आश्चर्यकारक गोष्टी
९. वेदलते = प्रपनोत्तररूपी उपर्युक्त

१) सूतपिटक

पालि विपिटकाचा सर्वांगीक महत्वपूर्ण घाग यापांचे पाच निकाय आहेत. १) दिघनिकाय, २) मञ्जिसमनिकाय, ३) संयुतनिकाय, ४) अंगुतरनिकाय, ५) खुदकनिकाय.

१) दिघनिकाय

दिघनिकाय मध्ये दिघे आकाराच्या सुताचा समावेश असून ३४ सूत आहेत आणि तीन भागात विभाजन केलेले आहेत. १) सौलक्षण्यवग्ग, २) महावग्ग, ३) पाशीय किंवा पाटिक वग्ग.

२) मञ्जिसमनिकाय

मञ्जिसमनिकाय या ग्रंथामध्ये मध्यम प्रकल्पाच्या सुताचा समावेश आहे. त्यापूढे त्यांना मञ्जिसमनिकाय म्हणतात. यापांचे १५२ सूत असून १५ व्यग्रामध्ये विभाजित आहेत.

३) संयुतनिकाय

संयुतनिकाय यापांचे दिघे आणि मध्यम आकाराच्या सुताचा समावेश अहेत. ७७६२ सूते आहेत.

४) अंगुतरनिकाय

अंगुतरनिकाय हा ग्रंथ ११ निपातामध्ये विभागलेला आहे. यापांचे १५५७ सूते आहेत.

५) खुदकनिकाय

खुदकनिकाय या ग्रंथात विविध १५ पालि ग्रंथाचा समावेश आहे. १) खुदकमळ, २) धम्मपद, ३) उदान, ४) इतिवृत्तक, ५) सूतनिपात, ६) विमानवत्त्यु, ७) पेतवत्त्यु, ८) धेरगाढा, ९) धेरीगाढा, १०) जातक, ११) निहेस, १२) पटिसम्बिदामग, १३) अपदान, १४) कुदवंस, १५) चरियापिटक.

२) विनयपिटक

विनयपिटक महणजे विकल्प संघाची घटनाच होय. विनयपिटकलाई प्रंथाचा क्रम पुढील प्रमाणे आहे.

- १) सुतविभग
 - ३) पारालिक ५) पारितित्य

- २) खुन्यक = ३) महावग = ४) चूल्लवग
- ५) परिवार

३) अभिधम्मपिटक

अभिधम्मपिटक आचार्य बुद्धधोषांनी अभिधम्माचा आर्थ उच्चतर धम्म विशेष धम्म असा केला आहे. यामध्ये पुढील ग्रंथ येतात.

१) धम्मसंगणी, २) विभग, ३) धातुकथा, ४) पुणालपथ्यति, ५) कथाघन्तु, ६) घटक, ७) एडान

- = अनुपिटक साहित्य = १) नैतिककरण २) पैटकोण्डेस
- = मिलिन्दपन्ह
- = वंश साहित्य, काव्य

भारतीय संस्कृती जगाच्या प्राचीनतम संस्कृतीत अप्रगत्य आहे. तिच्या विशाळ, सुरम्य ध्रामणात्ता धम्म, दर्शन, साहित्य, इतिहास, भाषा आणि कला आदीनी समन्वितरूपात पुरित अणिं सुरीपित केले आहे. तिच्यातील एकता आणि एकलैल विविधता तिची अनुभव विशेषता आहे. वेदिक, जेन, बौद्ध आदी मध्ये साप्रदायांनी अनेक प्रकारांनी सम्भवा आणि संस्कृतीच्या विकासात अमूल्य योगदान दिले आहे. बौद्ध संस्कृती इमण मंसूकीची एक प्रधान राण्डा आहे.

"चरतं भिक्षुवे चारिके - यहुजन हिताय-यहुजनसुखाय लोकानुकंपाय, अतानु हिताय आदि कल्याण, मध्य कल्याण, अंतकल्याण"

बौद्ध धम्माच्या अध्ययनाच्या दृष्टीने पालिसाहित्याचे अध्ययन महत्वाचे आहे. बौद्ध संस्कृत साहित्य सुधा महत्वाचे आहे बौद्ध संस्कृत साहित्याचे अध्ययन सुधा महत्वाचे आहे. भारतामध्ये बौद्ध साहित्याची निपिती ही धगाकान बुद्धाच्या बुद्धत्व प्राप्तीपासून झालेली आहे.

पालिसाहित्यामधून ऐतिहासिक काळातील समाजांवर आणि समाजाच्या विविध घटकांचे अंत संबंध संस्कृती धर्मपरीपरा, परम्परा संबंध आणि त्यावर आधारित जीवन न्यायव्यवस्था गुन्हेगारी आणि सूक्ष्मव्यवस्था प्रस्थापना जातीघरवस्था आणि उच्चनीची भेदभाव, रुद्धी परिपरा आणि विविध श्रद्धा व मानवता स्त्री-पुरुष संबंध आणि कौटुंबिक व्यवस्था, राज्यव्यवस्था व त्रुच्यनीची भेदभाव, रुद्धी परिपरा आणि विविध श्रद्धा व मानवता स्त्री-पुरुष संबंध आणि कौटुंबिक व्यवस्था, राज्यव्यवस्था व सोळा जनपदे आणि तेदील राज्यव्यवस्था योचा अभ्यास करता येतो. त्या काळातील भोगोत्तिक परिविष्टी, विविध पातळ्यावरील प्रशासन, शेती अधिकृत अर्कावरील योचा अभ्यास करता येतो. पालिसाहित्याच्या अभ्यासाचे महत्व सोळा जनपदे आणि तेदील राज्यव्यवस्था योचा अभ्यास पालिसाहित्यातून करता येतो.

असे बहु आणारी आणि अनन्य साधारण आहे.

पालिसिपिटकातील जागतिक बाढमयात देऊली अंतर्भूत करता येतील असे जर कोणतो दोन ग्रंथ असतील तर ते धम्मपद व सूतीनिपाल हे हेत. या ग्रंथातील सात सूतांपैकी तीन सूत भासू, शिला लेखात कोरलेले आहे. त्यावरून सधोना प्रेरण वाचण्याची, आचरण करण्याची मिळते.

पश्चिमा सुतातील राजा विविसार व गौतम युद्ध याच्या ऐटीतील परस्पर संबंध व संभाषण पाहायला मिळते. व्याख्या द्वारा-व्याख्याची माहिती मिळते. याच्या एका गवळ्याच्या सुखी जीवनाचे वर्णन आहे.

पालि विपिटकामध्ये भगवान युद्धाचे उपदेश आणि संवाद प्राचीन काढापासून संग्रहीत आहे आणि आपल्याला आहे. उपलब्ध आहे. युद्धवचन हे प्रामाणिकपणे लेखायद्वारा काढातील भाषेमध्ये जनसामान्यांना समजेल अशा लिपीमध्ये (यांच्ये) संस्कृत मध्ये असल्यामुळे सर्वसामान्याना संस्कृत येत नक्ती आणि त्यावळाची पालि भाषा ही जनसामान्याची भाषा होती. कण्ठ त्वांच्या धम्माच्या प्रचार वराणि प्रसार झापाण्याने झाला.

धम्मामध्ये अनेक राजे जसे की, राजा विविसार, प्रसन्ननित राजा, अनाधिपिडक, मेणडक, धनंजय, प्रकृती, सुनीत फों, शृद लोहार, सुनाता, वश, नेत, जीवकवेद, प्रादासी, आनंद, सारीपुत, मोगंगलाम असे अनेक श्रेष्ठी, नौकर-द्याकर आण्यामध्ये आपला धर्म, जात, पाल विसरून एकत्र आले. जसे गंगा, यमुना, कवेरी नदीचे पाणी समुद्राला मिळते. कावेरीने कोणते, गंगेची कोणते, बोगळे करता येत नाही. त्याचप्रमाणे पालि साहित्यामध्ये साहित्य, संस्कृती याचा परस्पर संबंध आहे.

संदर्भप्रयोग

१. धम्मपद
२. सुतापिटक -- जगदिसा कवशयप -- पृष्ठ क्र. ७ सुगत प्रकाशन - २००६,
३. पालिभाषा -- साहित्य व व्याकरण -- लेखक डॉ. सुभाष आठवले, सन्माती संशोधन संस्था, २००५, पृष्ठ क्र. १ ते १०.
४. भारतीय संस्कृतीला बोद्ध धर्माचे योगदान -- ले. भागचंद्र भास्कर नागपूर विद्यापीठ मुद्राणालय-१९७७, पृष्ठ क्र. १.
५. भद्रताचार्य शांतीदेव रचित शोधित्यांवतार -- भाषीतर व संपादक -- डॉ. विमलकौति -प्रागतीचार्यी प्रकाशन - २००७, पृष्ठ क्र. १, २
६. मध्यम भाग -- लोकनी शिष्यांचे जन्मावळ मासिक, जानेवारी ते मार्च-२०१७, पृष्ठ क्र. १६.
७. मुत्तनिपात पालि आणि प्रगती -- अनुकादक प्रांडो, भद्रन एम. सत्यपाल, प्रापिमराव गायकवाड -- प्रकाशक -- भारतीय बोद्ध ज्ञानालंकार शिक्षण संस्था, मुंबई, पृष्ठ क्र. १, २
८. युद्धकवलीन भारतीय भूगोल -- ले.डॉ.भरतसिंह उपाध्याय -- प्रकाशक -- विभूति मिश्र, प्रकाशन, २००९, पृष्ठ क्र. २७.